FGP LIMITED

CIN: L26100MH1962PLC012406

Registered Office - Commercial Union House, 9- Wallace Street, Fort, Mumbai - 400 001 Tel : 2207 0273/ 2201 5269; Email : investors@fgpltd.in; Website : www.fgpltd.in

July 18, 2025

To,

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001.

Security Code: 500142

Sub: Disclosure under Regulation 30 read with Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 – Submission of Newspaper publication regarding Special Window for Relodgement of Transfer Requests of Physical Shares

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 read with Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the newspaper clipping regarding containing interalia information about the publication of Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares in accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025 published on Friday, July 18, 2025, in Free Press Journal (English Newspaper) and Navshakti (Marathi Newspaper).

Kindly take the same on record and acknowledge the receipt.

Thanking You.

Yours faithfully, For FGP Limited

Avi Mundecha
Company Secretary & Compliance Officer

Encl.: As stated above

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025 Pursuant to Regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, based on the recommendations of the Audit Committee the Board of Directors of Shree Rajiv Lochan Oil Ext. Limited ('the Company') at its meeting held on 17th July 2025 has approved the Unaudited Financial Results for the quarter ended on 30.06.2025

along with limited review report issued by the Statutory Auditors of the Company.
The aforementioned financial results along with the limited review report of the Statutory Auditor thereon are available on www. sroel.com, bseindia.com and the said financial results can also be ccessed by scanning a Quick Response (QR) code given below

For Shree Rajiv Lochan Oil Ext. Ltd. (Harish Raheja), Managing Director DIN:00285608

AU SMALL FINANCE BANK LIMITED **INFORMATION NOTICE**

assets from the mortgaged property (mentioned in the below table) which has been sold by AU Small Finance Bank Ltd. (A Scheduled Commercial Bank) through auction proceeding under SARFAESI Act. 2002, otherwise the movable assets would be ransferred to any rented location at their own cost and they will also be liable for any damage caused during the shifting, if it is not removed within 15 days. For other queries contact: Mr. Sunil Bamne - 8422864154 or at nearest branch.

Loan A/c No./Name of Borrower/ Co-Borrower/Mortgagor/Guarantor	Detail of Mortgaged Property	
(Loan A/C No.) L9001060132065755,	Shop No. 8 , Ground Floor, Building	
Ashtvinayak Kirana Stores (Borrower),	Type A, Kotak Royale, New Satpati	
Naharsingh Khemsingh Rajput (Co-Borrower)	Road, Tembhode, Palghar Mh (Wes	

Doctor Harisingh Cour Vishwavidyalaya, Sagar (M.P.) "A Central University" I A+ Grade By NAAC (Fourth Cycle)

Vendor-Empanelment Notice

of the Vishwavidyalaya for the financial years "2025-2026, and

Interested Booksellers/Distributors/Vendors may respond in the prescribed format, along with one copy each of the requisite documents through Speed Post/ Registered Post. The Envelope should be marked with "Application for Empanelment of Vendors for supply of printed Books". The duly filled application form along with necessary docume submitted on or before 07 August 2025 by 6:00 PM.

Notice is hereby given that I am investigating title of the following Property owned by LOK CHEMICALS PVT. LTD. more particularly described in the

Save and except loan from Bank of India, HDFC Bank, Axis Bank and Yes Ban any person having any claim against the said Property by way of sale, exchange, mortgage, gift, trust, charges, maintenance, inheritance possession, lease, lien or otherwise is hereby requested to make the same known in writing along with documentary evidence to the undersigned within 14 days from this notice failing which the claim of such person/s will be deemed to have been waived/ abandoned or given up and the same shall not

SCHEDULE OF THE PROPERTY

Unit No.1 on the 4th Floor of Building No.7 admeasuring 2664 sq. ft. carpet area together with exclusive right to three Car Parking Spaces bearing nos.31,116 and 263 in the basement of the project known as "SOLITAIRE CORPORATE PARK" constructed on land bearing CTS No.131/A, 131/1 to 16 420 to 422, 434, 435 Chakala village situated at Chakala, Andheri- Ghatkopa Link Road, Andheri East, Mumbai - 400093 in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban.

uly 2025 Advocate Harshit Shal B101, Shanti Niketan, 322, Dr. Babasaheb Ambedkar Roac Matunga (E), Mumbai 400019. I Email: hdshah22@gmail.cor

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the public at large that I am investigating the right, title and interest of Bhamini Kedarnath Patil (Bhavika Ganesh Bhoir) the "Owner" in respect of Undivided share i

the Scheduled Properties. Any person having any claim, right, title, estate, share or interest in respect of the Schedulec Properties, or any part thereof, by way of an agreement, demand, inheritance, sale, transfer, exchange, assignment, mortgage, charge, gift, trust, covenant, monument, inheritance, claim lien, share, tenancy, sub-tenancy, maintenance, easement, devise, demise, bequest, partition suit, decree, attachment, injunction order, acquisition, requisition, encumbrance, development rights, joint ventures, arrangements, partnerships, loans, advances, FSVTDR consumption, oi by operation of law or otherwise or upon, the Scheduled Properties or any part thereof, or structure/s therein or the right of the Owner to develop/sell the Scheduled Properties or any par

thereof, howsoever are hereby requested to give notice thereof in writing along with certified true copies of documentary proof in support thereof to the undersigned at their office at 603, E wing, Om residency, Near Bhoiwada Court, Bhoiwada, Parel, Mumbai 400012 within 14 (fourteen) days of publication hereof, failing which such purported claim, right or interest, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned for all intents and purposes and not binding on the Owner and his successors and assigns. SCHEDULE

Undivided share in all that piece and parcel of agricultural lands as mentioned in the schedule hereunder, lying and being at Taluka and District Thane, within the local limits of Mira Bhayanda Municipal Corporation and within the jurisdiction of Sub-Registrar of Thane.

Sr. No.	Village/s	New Survey Nos.	Area as per 7/12 extracts (in H.R.P.)
1	Murdhe	30/4	0.05.80
2	Rai	36/6	0.11.10
3	Morva	40/2	0.05.30
Place: Mumbai Date: 18.07.2025			Shweta S. Shirke Advocate High Court

Form No. 3 [See Regulation-13(1)(a)]

DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) 1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30A, Vashi, Navi Mumbai-400703

Case No.: OA/952/2024

Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993.

> Exh. No.: 9 INDIAN OVERSEAS BANK

WE TECH ENGINEERS VASAN

(1) WE TECH ENGINEERS VASAN

D/W/SO-SENTHIL

SHOP NO. 83, ABHILASHA CHS, SEC 21, KAMOTHE, NAVI MUMBAI-410206, Navi Mumbai, MAHARASHTRA-410206

MAHAKALI NIWAS, FLAT 901, 9th FLOOR, PLOT 6 7 ROAD, SECTOR 21, KAMOTHE, KHANDESHWAR, KAMOTE, NAVI MUMBAI, MAHARASHTRA

SUMMONS

WHEREAS, OA/952/2024 was listed before Hon'ble Presiding Officer/ Registrar on 18/07/2024.

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 2414809.67/- (application along with copies of documents etc. annexed).

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under :-

(i) to show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed for should not be granted;

(ii) to disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial number 3 A of the original application;

(iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application, pending hearing and disposal of the

application for attachment of properties; (iv) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original

application without the prior approval of the Tribunal; (v) you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over such assets.

You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 25/07/2025 at 10:30 A.M. failing which the application shall be heard and decided in your absence.


Paper Book follow the following URL https://ois.drt.gov.in/drtlive/paperbook.php?ri=202523850604

Given under my hand and the seal of this Tribunal on this date 04/06/2025.

Signature of the Officer Authorised to issue summons

Registra

DRT-III, MUMBAI



CENTRAL RAILWAY OPEN TENDER NOTICE NO.

dtd. 16.07.2025 Divisional Railway Manager (Electrica Traction), Central Railway, Pune-411001 for and on behalf of the President of India invites open E-tenders, online from the reputed contractors for the following work Name of the work with its location: Shifting of live OHE from platforms of Manjari Budruk, Khutbay & Kadethan stations and isolation of loop line with main line at Patas, Yawat, Urli & Kedgaor of pune division to imporve systen reliability and ensure safety of passenger Approximate cost of the work: Rs. 33353994.11 (Rupees Three crore thirty three lakh fifty three thousand nine hundred ninty four and eleven paise only 316800.00 (Rupees Three lakh sixteer housand eight hundred only) Date & time website address: Tender notice, eligibility criteria, complete tender document & corrigendum if any will be available on website www.ireps.gov.in. System of tendering: The 'E' tender documents shall be submitted online only by following the guideline on the CRIS DRM (Electrical, Traction) Pune PARA/63

ानाधिकृत रूप से रेल लाइन को पार करना दंडनीय अपराध :

PUBLIC NOTICE Notice is Hereby Given That 1) Mr. Senar Shailesh Shah and 2) Mrs. Khyati Senar Shah (the "Owners") are the owners of

and/or seized and possessed off and/or otherwise well and sufficiently entitled to the under mentioned residential The Owners have agreed to sell, transfer and assign the under mentioned

residential premises and all their

respective right, title, interest, benefits,

shares etc. in respect thereof to my

client/s. Any person/entity having any claim, objection with respect to the under mentioned residential premises or any claim/objection as and by way of sale exchange, mortgage, gift, lien, trust, lease possession inheritance easement license or otherwise howsoever are hereby required to make the same know n writing along with certified true copy of upporting documents to the undersigned at the address mentioned below within 11 days from the publication hereof, otherwise, the same

mentioned residential premises will be

f any, will be considered as waived an

the transaction between the Owners and

my client/s in respect of the unde

Flat No. 4 on the 1st Floor in the building known as Sagar of the society known as Prolific Co-operative Housing Society Limited standing, lying and being on plot of land bearing Cadastral Survey No. 116/6 of Sion Division situated at Plot No 116, Road No. 24A, Sion (West), Mumbai 400022. Dated this 18th day of July, 2025

Sd/

(Jimish A. Manek) Advocate Bombay High Cou Plot no. 569, Nina Vihar C.H.S.L., Flat No 801, 8th Floor, Bhoomi Gobind Bhavar 5th Road, Khar (West), Mumbai-400052

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI

IN R.A.D. SUIT NO. 1330 OF 2006 Deshbhushan Co-operative Housing Society Ltd. having its Office Read, at A-51, Patil Estate, CS No. 654/D, Malabar and Cumballa Hill Division, 278, Tardeo Road, Tardeo, Mumbai - 400 007 Regn.No.BOM/HSG/3755 of 1972) C.A. Through Person Mr. Babu R. Shah

Shri, Leeladhar Baburao Mhatre Age-38 years, Occupation

(Original Plaintiffs) at Sachinam Heights CHS. Ltd.

Kantilal Ghamandiram Govani, Indian Inhabitant office at Trade Centre, Gr. Floor, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower

Parel, Mumbai - 400 013. 4. Babu Ravji Shah, Indian

Shraddha, Tulinj Nallasopara East, Dist, Palghar Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013.

The Respondent No. 2 abovenamed

WHEREAS, Applicant/Original Defendant abovenamed have taken out Application dated 05th January, 2023 i.e. MARJI APPLICATION NO. 321 OF 2022 IN R.A.D. SUITA NO. 1330 OF 2006 against the Respondents / Org. Plaintiffs/Respondents praying that the delay if any, in filing the above application be condoned in the interest of justice and Consent Decree dated 14.08.2006 passed by this Hon'ble Court passed on the basis of purported consent terms dated 14.08.2006 in suit be guash and set aside and the Office be directed to restore the matter on file and to decide the same in accordance with the Law, and for such other and further reliefs, as prayed in the Application. You are hereby warned to

appear before the Hon'ble Judge Presiding over Court Room No. 13, 4th floor of Old Building, Court of Small Causes, Lokmanya Tilak Marg, Dhobi Talao, Kalbadevi, Mumbai - 400 002, in person or by authorized Pleader duly instructed on the 22nd July, 2025 at 2:45 p.m. in the afternoon, to show cause against the Application failing wherein, the said Application will be heard and determined Ex

You may obtain the copy of said Application from Court Room No. 13 of this court. Given under the seal of the Cour this 25th day of October, 2024.



Tender Notice No: PCMM/CLW/HWH Sale Tender-3A, Dated: 10/07/2025 Divisional Railway Manager (M), Principal Chief Material Manager

CHITTARANJAN LOCOMOTIVE WORKS

E-TENDER NOTICE

Chittaranian Locomotive Works/Howrah

bids to sale the followings. The following

WHERE IS BASIS". The interested

www.ireps.gov.in. This is a manual tender

interested bidders are requested to visit the

(The contact details are available in the

condition of the Plant & Machines offered

for sale. Detailed terms & conditions and

instruction to the tenderer(s) are attached

with the tender documents. Bidders are

requested to read the complete tender

documents carefully, before submitting

the bid. Venue of tender opening: Office

of The Principal Chief Material Manage,

Chittaranjan Locomotive Works, 9.

Mukhram Kanoria Road, Howrah, (W.B.)

711101. Sl. No. : [15]. Tender No.

08240009. Description of Stores (M&P

Items): Asst. No. MW/BS/06, CNC

Heavy Duty Portal Milling Machine on

"AS IS WHERE IS BASIS". Tender

Cost: Nil.Quantity:1 No. Tender

Closing Date & Time: 29/07/2025 at

Like us on : www.facebook.com/clwrailways

PCMM/CLW/Howrah

WEST CENTRAL RAILWAY Mech. Dept., Kota Divn **TENDER NOTICE**

West Central Railway, Kota, for and on behalf of the President of India invites on behalf of the President of Union of India, invites Open Tenders on tenders are for sale of SERVISABLE "Single Packet System" on IREPS MACHINE AND PLANTS on "AS IS portal from reputed contractors with adequate experience and financial bidders are requested to download the capability for the under mentioned tender documents from the website work. Tender shall be closed at www.clw.indianrailways.gov.in & 15.00 Hrs. on 06.08.2025 and shall be opened at 15.30 Hrs. on the same and only manual offer/bids in downloaded Tender No.: SR-DME-WCRoffer form shall be accepted. The KOTA-09-2025-26. Description of work: Kota - Outsourcing of site i.e. premises of ELAAU/Dankuni welding/Gas cutting work for body, bogie, under frame welding tender documents) & see the physical work and other electric arc cum gas welding activities during ROH of freight stock at Kota ROH depot

on per wagon basis for 24 months/730 days. Estimated Cost: ₹ 2,00,62,257.60. Earnest Money: ₹ 2.50.300/-. Comp Period: 24 months. Date & time of tender opening: 06.08.2025 at 15.30 Hrs. Complete details are available in the tender notice uploaded on the Railway website www.ireps.gov.in. Complete tender form can be downloaded from above website

एक कदम स्वच्छता की ओर

PUBLIC NOTICE Notice is hereby given that, our clients have instructed us to investigate the title of one, Mr. particularly described in the **Schedule** hereunder written.

body or authority is/are having any share, right. title, claim, charge, objection, demand or interes in the Property described in the <u>Schedul</u> hereunder written by way of sale, transfer assignment, exchange, allotment, charge encumbrance, mortgage (equitable o otherwise), license, trust, right of residence pledge, guarantee, advances, lease, charge preemption, assignment, heirship, tenancy, subtenancy, memorandum of understanding inheritance, occupation, possession, share naintenance, bequest, easement, release relinguishment or any other method through any development, project management agreements construction contracts, revenue/profit/ area/ right Sharing Agreements, injunction, family arrangement/settlement or any other attachmen under any decree, order or award passed by any Court, Tribunal or Forum or Statutory Authority arbitration or otherwise howsoever, should notify the same in writing to us with original supportin documents, substantiating such objections/ claims/interest/details, if any, to PSJ Legal, Advocates and Solicitors . 808. Sunshin Towers, Senapati Bapat Marg, Prabhadevi Mumbai- 400013 or email us or prachi.joshi@psjlegal.com within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that the Owner is absolutely entitled to the Property and the matte of investigation of title and transaction in respec thereof shall be completed without having any reference to any such claim/objections/interest and the same shall be deemed to have been waived and abandoned for all purposes and

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO DESCRIPTION OF PROPERTY

All that pieces and parcels of Agricultural land or ground bearing Gut No. 122 (Old Survey Nos 53/0, 60/1) admeasuring 1-70-0 Hectors-Ares or thereabouts equivalent to 17,000 sq. meters o thereabouts, lying being and situate at Village Baliwali, Taluka Wada , District Thane within the limits of Grampanchayat Baliwali, Wada, , Taluka and Panchayat Samiti, Wada, District and Zi**ll**a Parishad Thane.

Dated this 17th day of July, 2025. Address: **PSJ Legal**, Advocates and Solicitors, 808, Sunshine Tower, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai-400013.

Court Room No. 14 IN THE COURT OF CITY CIVIL

AT MUMBAI (MAZGAON) Chamber Summons No. 1055 of 2025 Comm. Sum. Suit No. 638 OF 2024

[0.5, R.20, (1-A) of CPC, 1908 for paper publication]
Plaint Lodged on: 19.03.2024
Plaint Admitted on: 10.07.2024
(Summons to Answer Plaint under 0. 37. R.2 of the CPC, 1908) Bank of Baroda

A Bank Constituted under the Banking Company's acquisition and transfer of Undertaking Act V, 1970 having its Branc ffice known as "Marine Drive Branch having address at 71, Giri Kunj, NS Road Marine Drive, Chruchgate, Mumbai Maharashtra- 400020, through its Chie Manager Mr. Kumar Sandeep Aged Abou 38 Year Mobile No. 8879970438

EmailId-marine@bankofabroda.com Mr. Firoz Alam Shaikh

Prop. Of M/s. Modern Bag Industries Room No. 4, Ground Floor, Plot No. 32 , Sharif Ali Compound, Pais Street, Nes Byculla Railway Station, Mumbai 400011 Mob No. 7900033198 ...Defendan (As per order dated-12.06.2025 Passed by His Honor Judge Shri Aejazuddin S Kazi in the above chamber summons no.1055/2025 as per the prayer granted) GREETINGS: WHEREAS the above named plaintiff has filed a suit in this Honorable Court against you, the above named Defendant under rule 2 of Order 37, of the code of civil Procedure, 1908

a) This Hon'ble Court be pleased to orde a) Ins rion be court be pleased to order and decree to pay to the Plaintiff by the defendants the sum of Rs. 14,37,126.06/(Fourteen Lakhs Thirty-seven Thousand One Hundred Twenty-Six and Six Paisa Only) till 29.01.2024 with interest debited as per Particulars of Claim along with further interest @ 10.20% p.a. from date of filing till further payment realization filing till further payment realization.
b) Such other and further reliefs as thi
Hon'ble Court may deemfet and proper ir
the nature and circumstances of the case;
c) Cost of this suit be provided for to the Plaintiff;

an appearance to be entered for you within ten days from the service hereo in default whereof the plaintiff will be entitled at any time after expiration of such ten days to obtain a decree for the sum of Rs. 14,37,126.06/- (Rupees ourteen Lakhs Thirty-seven Thousand One Hundred Twenty-Six and Six Paise Only) and such sum prayed for and fo costs, together with such interest, If any as the Honorable court may order.

If you cause to an appearance to be entered for you the plaintiff/s will ther after serve upon you a Summons fo Judgment at the hearing of which you will be entitled to asked the Honorable Court for leave to defend the suit.

Dated this 4th day of June, 2025 For Registra SEAL City Civil Court, Gr. Bomba

Narendra Kumar Tiwar Advocates for Plaintifl 29, Dattani Trade Centre,Chandavarkar

Please check the status and the next/furthe date of this Suit on the official web site of he City Civil & session Court, Gr. Bomba

KAMANWALA NIWAS CHS LTD, PLOT NO 4. AGASHI ROAD. OPP NEW SWAD RESTAURANT, AGASHI ROAD, VIRAR WEST, PALGHAR DIST, having society registration no TNA (VSY) /HSG/ TC4000/ 90.91, conveyance no 5222/2022 dt 23.12.2022, survey no 159/4, area of 3974 sq.mtrs. The society having 78 flats and 12 shops in 9 wings.

We, the society invite reputed redevelopers who are experienced and redeveloped housing projects at least of 10 nos in one company's name in and around Virar having sound financial back ground to redevelop our building. Your Letter of interest must give the details

of benefits and amenities which you will be providing to its members, completion period of project etc. within one month of notice.

FOR KAMANWALA NIWAS CHS LTD SECRETARY

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE
PUBLIC NOTICE is hereby given that My Brother MR. ARBAAZ NISAR KHAN was residing with me, including (1) Mrs. Nazma Khan (2) Mrs. Shehnaz Khan (3) Mrs. Meenaz Khan and Miss. Sakina Khan till 2024 at Poonam Estate Cluster, 3-D Wing, 1902 Srishti Road, Sector 1, Mira Road East, Mumbai, Mira Bhayandar, Maharashtra 401107. Now he is not residing with me and my family. He is also not in my contact and/or knowledge so far. I have realized that he is involved in some antisocial work and committed offences also hence, so many complaints are pending against him in various police stations, including Mira Road Police Station. Therefore, police are searching for him, and sometimes police come to my residence to trace him; therefore, it harms our reputation. As a result, we have suffered mental agony, humiliation, and reputational loss, personally and in society. Hence, it is hereby declared that I/we do not have any emotional attachment with my brother Mr. ARBAAZ NISAR KHAN and have no relation with him whatsoever. Thus, his any act, omission, offence and/or antisocial work is not binding upon me/us and any transaction, dealing and borrowing Money/Loan from any person, relatives, Banks, Private Financial Institutes is not binding upon me/us henceforth.

nencerorn.

Date: 18.07.2025
Sd/RUKHSAR NISAR KHAN
C-103, Sheetal Ashish CHS Ltd.
Sheetal Nagar, Near, DCB Bank
Mira-Bhayander, Mira Road,
Thane-401107 Mob: +91 77180151

PUBLIC NOTICE

I Ravindra Gaianan Gudekar son of Late Shri Gaianan Subhanrao Gudekar, residing at D/5, Plot No. 146, Saidham Co-op. Housing Society Ltd. RSC 35, Gorai-2, Near Mangalmurti Hospital, Borivali (West), Mumbai - 400092, hereby inform the general public that my father, Late Shri Gajanan Subhanrao Gudekar, passed away on 06th October, 2020.

We had not applied for his Death Certificate earlier. We are now in the process of applying for the same from the Tehsildar and Executive Magistrate's Office Borivali. If any person(s) have any

objection to the issuance of the said Death Certificate, they may submit their objection in writing along with supporting documents to the following address within 8 (Eight) days from the date of publication of this notice:

Tehsildar and Executive Magistrate's Office 2nd Floor, Tehsildar Building, Dr. N. R. Karode Marg, S.V. Road, Natakwala Lane, Meghdoot, Hari Om Nagar, Borivali (West) Mumbai - 400092

Ravindra Gajanan Gudekar (Son of Late Shri Gaianan Subhanrao Gudekar)

Place: Mumbai Date: 18/07/2025

PUBLIC NOTICE

We are instructed to investigate the title of Smt Rita Kan Lakhani and Shri. Kan H. Lakhani (intending Vendors) who have jointly represented to our client that they are owners of the premises, which is more fully described in the Schedule written hereunder.

Notice is hereby given to invite claims & objections, if any, from all person(s) having any right, title or interest in the scheduled property or part thereof by way of sale, exchange, inheritance, possession, custody of title deeds, succession, mortgage, charge, lien, lease, gift or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing along with documentary proof howsoever in respect of the same, to us at Haresh Mehta & Co. Advocates & Solicitors, S-1A, 4th Floor, Oricon House, Kala Ghoda, Fort, Mumbai-400023 within a period of 14 days from the publication hereof, together with copies of such documents & other proof in support thereof be delivered to to undersigned, and to be dealt with as per law. If no claims objections are received within the period above, it shall be presumed that no claims objections exist

SCHEDULE All that piece and parcel of

residential flat premises bearing No. B-2/22, on the 22nd Floor of the Building known as 'Prithy Apartments', admeasuring 2242 Sq.ft. (build up area) and One Car Parking, situated at 21 Altamount Road, Mumbai 400026 together with 5 (Five) fully paid-up shares of Rs. 50/each bearing nos. 0606 to 0610 (both inclusive) vide Duplicate Share Certificate No. 30 dated 22nd December 1989 issued by Prithvi Apartments Co-operative Housing Society Limited pursuant to approva granted at the Managing Committee Meeting dated 16th August 2021, in lieu of the erstwhile original (and misplaced) Share Certificate No. 113, dated 22nd December 1989

This 18th day of July 2025

Haresh Mehta & Co. Advocates & Solicitors S-1A, 4th Floor, Oricon House, Kala Ghoda, Fort, Mumbai-400023

Mr. Atman Mehta, Solicitor

PUBLIC NOTICE

Shri Laxminarayan Agarwal Others hereby bring to the kind notice of general public that Department Environment Government of Maharashtra has accorded Environmental Clearance for "Vrindavan Township" Residential cum Commercial project at S. No. 354 & 383, Village Bolinj Virar, Tal: Vasai, Dist. Palghar vide letter dated 14th July 2025 bearing file No. SIA MH/INFRA2/523274/2025

EC25B3813MH5478810N The copy of the clearance letter is available at http:// parivesh.nic.in.

Agarwal & Others.

We M/s Pam Infrastructure hereby bring to the kind notice public general that the Environment Department of Maharashtra Government has accorded Environmental Clearance Duilding and Construction 1. at Plot bearing at S. No.1(H. No1 to 8), S. No. 2(H. No.1 to 5), CTS. No.54(pt), CTS. No. 54B/1, CTS. No. 54B/4, 54B/5, 54B/ 54b/1 (Vos.), 54B/2, 54B/3.54B/4, 54B/6, 54B/7, 54B/8, 54B/9, 54B/10(New) Village: Malonde, 54B/10(New) Village: Palghar, 10 Letter dated Maharashtra, vide letter dated 16th July 2025 bearing file No **SIA/MH/INFRA2/528252/2025** Identification EC25C3801MH5706455N

M/s. Pam Infrastructure

PUBLIC NOTICE

This is to inform to the general public that, the construction of the proposed Redevelopment project on plot bearing CTS no. 629/1258 of Village: Bandra situated at Madhusudan Kalekar road Bandra (East), Mumbai - 400055, Maharashtra has been accorded Environmental Clearance from Environment & Climate Change Department, Mantralaya, Govt. of Maharashtra vide EC Identification no. EC25C3801MH5224140N and file no. SIA/MH/INFRA2/517992/2025; dated: 11/07/2025; Copy of the said Environmental Clearance letter are available with the Maharashtra Pollution Control Board and may also be seen at website at

http://parivesh.nic.in Sd/-

M/s. Arhan Homes LLP 12th Floor, Krushal Commercial Complex, G.M. Road, Chembur (West), Mumbai – 400089. Maharashtra

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mrs. Pratibha Vil Cocharekar & Mr. Tushar Vilas Kocharekar ar he owners of Flat No. 1303, area adm. 53.07 sq. mtrs., (Carpet) on the 13th Floor, in th building no. 3 known as Amrut Pearl Buildin No. 3 Co-op. Hsg. Soc. Ltd., standing on plo f land bearing Old S. No. 71, H. No. 7(P New S. No. 52, H. No. 7/1, situated at Village Gauripada, Taluka Kalvan, District Thane, Mr Pratibha Vilas Kocharekar & Mr. Tushar Vila Kocharekar had purchased the said flat from M/s. Amrut Builders vide Agreement for sal dt. 04/10/2016 registered at Sr. No. 8797/201 on 04/10/2016. The society has also issue share certificate bearing distinctive nos. 501 to 510 in respect of the said flat. Mrs. Pratibh Vilas Kocharekar expired on 14/06/2022 and her husband Mr. Vilas S. Kochareka also expired on 08/07/2024 leaving behi them sons Mr. Tushar Vilas Kocharekar & M Ameya Vilas Kocharekar as their legal heirs & they became entitled to the said flat. Apa from them there are no other legal hei as represented by them. Mr. Tushar Vilas Kocharekar & Mr. Ameya Vilas Kochareka

now intends to sell the said flat. However if any person/s have any objection in any manner whatsoever, such person/s shall contact me within 7 days from the date of publication of this notice with writte objections together with documents of proo thereof failing which, claim if any, shall be deemed to be waived &/or abandoned and m client shall complete the transaction without any reference to such claims. Date: 17/07/2025

Adv Mrs. Jhansi M. Chandwani Sidhivinayak Sankul, Oak Baug, Statio Road, Kalyan (W), Dist. Thane.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given on behalf of our clients viz. SVC Co-op. Bank Ltd., Vakola Branch Nehru Road Vakola Santacruz East, Mumbai 400055 that the concerned Borrowers/Mortgagors availed Loan under Loan A/c. Nos.1026180100001226 and 102618900001294 from our clients. The Borrowers/Mortgagors had deposited with our clients, the original title deeds in respect of their Flat No.801, 8th floor, A Wing, Nirlac Solitaire Co-op. Hsg. Society Ltd., Chitalsar Manpada, Ghodbunder Road, Thane (West) i.e. 'the said Flat' for the nurnose o creating equitable mortgage by deposit of original title deeds of the said flat to secure the aforesaid Loans. Further Notice is hereby given that the following two original title deeds of the said mortgaged flat have been lost/misplaced and the same are not traceable despite a thorough and a diligent search. Particulars of the misplaced greements are as under:

1)Original Agreement for sale dated 28/4/2005 between Kartik Constructions (Developers) and Mr.Kanayalal Rupchand Relwani (Purchaser) alongwith original Lodgement Receipt bearing No.TNN-1/02696/2005 and its Index II; and

2)Original Agreement for sale date 12/10/2009 between Mr.Kanayalal Rupchand Relwani (Transferor) and Mr. Manish Ramesh Dudia & Mr.Ramesh P. Dudia (Transferees) alongwith the original Lodgement Receipt bearing No.TNN-2/09422/2009 and its Index II Further Notice is hereby given that the said Borrowers/ Mortgagors have full right and absolute authority to deal with the said Flat in the manner deemed fit and appropriate by them. Public at large is also hereby notified that the Borrowers/Mortgagors have repaid the said Loans and the charge of our clients on the said Flat stands released/discharged. Any member from the public at large has received / found the above original Agreement dated 28/04/2005 & 12/10/2009 is hereby requested to hand the same over to our Clients at the address stated above.

SANTOSH R. SHETTY & ASSOCIATES 705. Bonanza, Sahar Plaza J.B. Nagar, A.K. Road, Andheri (E), Mumbai 400059.

NOTICE

Notice is hereby given by M/s. Earth Graphics for Earth Enclave Project, proposed Redevelopment Project at Girgaon Division, situated at V. P. Road. Mumbai has been accorded Environmental Clearance vide Identification no. EC25C3801MH5102452A & File no. SIA/MH/INFRA2/526225/2025; dated: 15/07/2025and a copy of the EC letter is available with Maharashtra State Pollution Control Board and may also be seen on the website of the Environment& Climate Change Department of Maharashtra at

FGP LIMITED

Registered Office - Commercial Union House, 9- Wallace Street, Fort, Mumbai - 400 001 Tel: +91 2207 0273/ 2201 5269; Email: investors@fgpltd.in; Website: www.fgpltd.ir

NOTICE TO SHAREHOLDERS

Transfer Requests of Physical Shares ursuant to SEBL Circular No SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/9 dated July 02, 2025, a special window has bee opened for six months commencing from July 07, 2025 to January 06, 2026 to facilitate re-lodgement of transfer deeds for physical shares that were originally lodged prior to April 01, 2019, and were rejected / returned / not attended to due to deficiency in the documents/process/or otherwise. Shareholders who have missed the earlieadline of March 31, 2021 are encouraged t itilise this facility by furnishing necessary documentation to Bigshare Services Private Limited, the Company's Registrar and Share Transfer Agent at Office no. S6-2, 6th Floor, Pinnacle Park, Next to Ahura Centre, Mahaka Caves Road, Andheri (East), Mumbai - 400 093 Tel. Nos.: +91 22 62638200. Email ID

Date: July 17, 2025. Company Secretary

This is to inform to the general public Pollution Control Board and may also be

website at http://parivesh.nic.in

M/s. Rustagi Estates Pvt. Ltd. For Phase-II Project, M/s. Vaidikh Nirmaan LLP, Room no. 228, Block no

PUBLIC NOTICE

issued by the State Level Environme Impact Assessment Authority (SEIAA) Maharashtra) have accorded Environm Clearance for "proposed development of Slum Rehabilitation Scheme of Pragat Mandal SRA C.H.S. and 51 other societies C.T.S. Nos. 13 (Pt), 14 (Pt), 17 (Pt), 18, (pt), 20, 22 (Pt), 24 (Pt), 27 (Pt), 29 (Pt), 30 (Pt), 33 (Pt), 35, 37 (Pt), 40, 40/1 to 3, 4 (Pt), 42 (Pt), 43 (Pt), 44 (Pt), 45 (Pt), 46, 46/ to 264, 47 & 48 of village Bandra (East) ir H/E Ward at Golibar, Santacruz (East) Mumbai -400 055" bearing proposal No SIA/MH/INFRA2/508335/2024 and E0 Identification No. EC24B3813MH5449807N dated 16th July 2025. Copy of said Clearance Letter can be seen on the

Directo

L65921MH1997PLC194571

Registered Office: 213, Bezzola Complex, B Wing, 71, Sion- Trombay Road, Chembur, Mumbai - 400071 Tel Nos.: +91-22-46098668 / 69

NOTICE TO SHAREHOLDERS

Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated Jul 02, 2025, a special window has been opened for six months commencing from July 07, 2025 to January 06, 2026 to facilitate re-lodgement transfer deeds for physical shares that were originally lodged prior to April 01, 2019, and were elected / returned / not attended to due to

therwise. documents to MUFG Intime India Private Limited the Company's Registrar and Share Transfel Agent at C-101, 1st Floor, Embassy 247, La Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumba

For Summit Securities Limited Jiya Gangwan Company Secretary Date: July 17, 2025

Ramchandra Aundhkar, are owners, in possession of and well entitled to Flat No. 402, on 4th Floor of Deccan Chambers Co-Operative Housing Society Ltd., situated at 136, J.S.S. Road, Girgaon, Mumbai 400004.

That original agreement pertaining to the said Flat No. 402, dated 23rd day of January 1981 executed bétween Méssers Rajesh Construction Company and my Clients is lost / not Traceable /

the said agreement nor taken any loan from any Financial Institution by pledging the said agreement.

the said agreement or having any sort of claims/ rights/ objection please write to the under mentioned address, within 14 days from the date of this notice, along with documentary proofs otherwise such claims or objection of such person/s if any will be considered as waived and labandoned forever and no claim shall be entertained in respect to the aforesaid property and my clients are free to deal with the said

Mr. Rakesh Tailor (Advocate) 1, Arondekar Bhavan. H.F. Society Road, Jogeshwari East, Mumbai 400060.Cont: 9821242664

401404. Admeasuring 123 Sq Feet Date : 17/07/2025 Place: Palghar, Maharashtra **AU Small Finance Bank Limite**

डॉक्टर हरीसिंह गौर विश्वविद्यालय, सागर (म.प्र.)

Ref. No.: Lib./2025/ Dated: 18 July, 2025

Applications are invited from reputed Booksellers/Distributors/Vendors to seek empanelment as authorized vendors for supply of books to the Central 2026-2027 and may be extended further for one more year subject to the satisfactory performance. Prescribed application form along with the terms and conditions may be downloaded from the University website https://dhsesu.edu.in.

CBC 21273/12/0005/2526

PUBLIC NOTICE

be entertained thereafter.

Dated :18th, July 2025

MARJI APPLICATION NO. 321

OF 2022

... (Applicant) (Original Defendant) Versus 1. Shri. Prakash Haibati Sathe Indian Inhabitant, Age: 32 years, Occupation: Service, Residing at Room No. C-73, CS No. 654/D, Malabar and Cumballa Hill Division Off Javjee Dadajee Marg, Tardeo Road, Tardeo, Mumbai - 400 007, Through his Constituted Attorney

Service, Residing at Mhatre House, Agarwadi, Near Mankhurd Station Mumbai-400088. ... Respondent 2 Mr Suresh B Patil of Mumbai an adult Indian Inhabitant Residing

1st Floor, 278, Tardeo Road, Tardeo Mumbai - 400 007

Inhabitant Residing at A2. Om 401209 Trade Centre, Gr. Floor,

...Respondents

Seal

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the general public that Mrs. Deepa Atul Mehta, Mr. Harday Atul Mehta and Ms. Deepal Atul Mehta alias Mrs. Deepal

PR1-137

(hereinafter referred to as "the Owners"), are the absolute, lawful, and undisputed owners of he property more particularly described below Property Details: Flat No. 502, admeasuring approximately 1,000 sq. ft. carpet area, situated on the 5th Floor, C Wing, of New Tulsi Villa Co-operative

Aiinkva Phalke all residing in Mumbai

Housing Society Limited. This šociety bears Registration No BOM/WKW/HSG/(TC)/11790 of 2002 and is specifically located at Tulsi Villa, Bajaj Road, Vile Parle (West), Mumbai - 400056. Further details regarding the land on which the

society building stands are as follows: Plot No. '8, corresponding to C.T.S. No. 926, 926/1 to 9 f Village Vile Parle West, Taluka Vile Parle, in he Registration District and Sub-District of /Jumbai Sub-Urban. Any person, institution, bank, financial institution, trust, society, Non-Banking Financial Company (NBFC), heir, or any other party having any claims, rights, title, or interest whatsoever, including but not limited to, claims by way of inheritance, mortgage, charge, lien, jift, sale, agreement to sell, trust, or otherwise in or to the Said Flat or any part thereof, should

All such claims or objections must be submitted n writing within 14 days from the date of publication of this notice. ailing to submit any claims or objections wit documentary proof within the stipulated 14-day period, it shall be conclusively presumed that no such claims or interests exist. Without any urther reference to any such potential claimant, all such claims, if any, shall be eemed to have been absolutely waived, and he Owners will proceed to finalize the sale

make the same known to the undersigned with

comprehensive documentary proof.

transaction as planned.

This notice is issued for and on behalf of the Dated this 18th day of July, 2025 Mr. Amit Shinde, Advoca Bombay High Court 25, Ground Floor, Pagrav Society, Near

Patkar College, S. V. Road, Goregaon West,

Mumbai 400 104. Mobile: +91 7045641998

Email: amitshinde.inc@gmail.com IN THE COURT OF SMALL **CAUSES AT MUMBAI** MARJI APPLICATION NO. 206

OF 2024

EXECUTION APPLICATION No.

46 of 2012 R.A.D. SUIT NO. 885 of 2000 Mrs. Mrinalini Alias Dolly Somaiya Fernandes An Adult Aged about 91 years Occupation Housewife, residing at Outhouse, Rustom Mansion, 562,

Road, Adenwala Matunga, Mumbai-400019 Through her C.A. Mr. Gayatri Venkatachalam

...Applicant (Org. Plaintiff) Vesus M/s. Rustom Mansion Co-op. Housing Society registered under Ltd.. the Mahrashtra Co-operative Housing Socieities Act, 1960 Having its office at 5th Floor, Rustom Mansion. 562.

Adenwala Road, Matunga, Mumbai-400019 M/s. Shree Krupa Partnership having its office at Old Hanuman Lane, Bombay-400002. Mr. Bhagwandas Thakkar Age not known, Occ. Business.

11th

floor, Next Apartments, to Shanmukhanand Hall, Opp. Gandhi Market, King's Circle, Mumbai-400019.

Avant

...Respondents (Org. Defendants)

The Respondent No. 2 & 3 abovenamed. WHEREAS, Applicant (Original Plaintiff) abovenamed has taken out an Application dated 30th July, 2024 i.e. MARJI APPLICATION No. 206 OF 2024 IN EXECUTION APPLICATION No. 46 OF 2012 IN R.A.D. SUIT No. 885 of 2000 against the Respondents (Original Defendants) praying therein this Honourable Court be pleased to condone the delay of 353 days in preferring the present application and further reliefs, as prayed in

the said Application.

Presiding over COURT ROOM NO. 6. 2nd FLOOR, OLD BUILDING, COURT OF SMALL CAUSES, LOKMANYA TILAX MARG, DHOBI TALAO, MUMBAIin person or by authorized Pleader duly instructed on the 9th September, 2025, at 2.45 p.m., in the afternoon, to show cause against the Application, failing wherein, the said Application will be heard and determined Ex-parte. You may obtain the copy of said Marji Application from Court Room No. 6 of this Court.

YOU ARE hereby warned to

appear before the Hon'ble Judge

Given under seal of the Court this 13th day of June, 2025 Registrar

with the following prayer: Partner M/s. Shree Krupa, An Adult Indian inhabitant Occupation Builder, Residing

Leave to defend may be obtained you satisfied the Honorable court otherwise there is defense to the suit of the merits or that is reasonable that you should he allowed to defend the suit.

You are hereby informed that the Fred Legal Service from the State Legal Service Authority, High Court Legal Service Authority, Fight Court Legal Services
Committee, District Legal Services
Authority and Taluka Legal Services
Committee as per eligibility criteria
are available to you and in case you are
eligible and desire to avail the free legal
services, you may contact any of the above
Legal Services Authority/ Committee.

Road Borivali (W), Mumbai-400092 Mob. 986763564 Note: Next date in this Suit is 24.07.2025

We.

Identification

Shri Laxminaravan P.

PUBLIC NOTICE

The copy of the clearance letter is available at http://parivesh.nic.in.

|seen at Sd/-

A/38, Near City Boutique, Goal Maidan, Ulhasnagar, Dist. Thane. Maharashtra.

as per the provisions of Regulation no 33(10) of DCPR-2034 on land bearing

401. 4th Floor, Harmony Building Ranade Road, Near Shushrusha Hospita Dadar (West), Mumbai, Maharashtra - 400 028

Special Window for Re-lodgement

eficiency in the documents / process / Shareholders who have missed the earlie deadline of March 31, 2021 are encouraged to utilise this facility by furnishing necessary

City – 400083., Tel. Nos.: +91-8108118484 Email: https://web.in.mpms.mufg.com helpdesk/Service Request.html

Notice is hereby given that my clients, Mr. Suresh Hari Aundhkar & Mr. Madhukar

misplaced by my clients.

CIN: L26100MH1962PLC012406

Special Window for Re-lodgement of

al. Nos.. +3 | 22 | C___ ivestor@bigshareonline.com

For FGP Limited Avi Mundecha

DUDLIC MOTICE

that, the proposed construction of 'Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) Housing Scheme.' Phase-II Project at plot bearing Survey nos. 98/4/A/2 98/4/C/1, 98/4/C/2, 95/7/D/2, 95/9, 97 101/1/D. 236 (Part), Village: Titwala, Tal. Kalyan, Dist. Thane. Maharashtra has been accorded Environmenta Clearance from Environment & Climate Change Department Mantralaya Govt of Maharashtra vide EC Identification no. EC24C3801MH5869411N and File no. SIA/MH/INFRA2/507287/2024; date of issue: 08/07/2025; Copies of the said Environmental Clearance letter are available with the Maharashtra

This is to inform to all that the Ministry of Environment, Forest and Climate Change

ebsite at http//parivesh.nic.in. M/s. Shivalik Ventures Private Limited

SUMMIT SECURITIES LIMITED

Website: www.summitsecurities.net Email: investors@summitsecurities.net

of Transfer Requests of Physical Share

NOTICE

That my clients had not mortgaged

All/any person having custody of

Flat Premises. Date: 18-07-25 Place: Mumbai

srshettyassociates@gmail.com Email: rakesh@lawyer.com

<u>सार्वजिनक सूचना</u>

सर्व संबंधितांना हे सचित करण्यात येते की. मी अनसचित मालमत्तेतील अविभाज्य हक्काच्या संदर्भात भामिनी केदारनाथ पाटील (भाविका गणेश भोईर) या "मालक" यांच्या हक, मालकी व हितसंबंधांची

अनुसूचित मालमत्तेच्या किंवा तिच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात, कोणतेही व्यक्ती/संस्था कोणताही दावा, हक, मालकी, इस्टेट, हिस्सा किंवा हितसंबंध (उदा. करार, मागणी, वारसा, विक्री, हस्तांतरण, देवाणघेवाण, नेमणूक, गहाण, भार, भेट, ट्रस्ट, करार, स्मारक, वारसा, दावा, ग्रह, भाडेकरार, उपभाडेकरार, देखभाल, हक्कमार्ग, वसीयत, निधन, देणगी, विभागणी, दावा, डिक्री, जप्ती, स्थगन आदेश, संपादन, विनियोजन, भार, विकास हक्क, संयुक्त उद्यम, व्यवस्था, भागीदारी, कर्ज, आगाऊ रक्कम, ऋडख/ढऊठ वापर किंवा कायद्याच्या प्रभावाने किंवा अन्य कोणत्याही प्रकारे) असल्यास, त्यांनी त्यासंबंधीचा लेखी नोटीस आणि त्यास पूरक प्रमाणित कागदपत्रांच्या प्रतीसह खालील पत्त्यावर १४ (चौदा) दिवसांच्या आत कळवावे : **पत्ता- ६०३, बी विंग, ओम रेसीडेन्सी, भोईवाडा कोर्टजवळ, भोईवाडा,** परळ, मुंबई - ४०००१२ येथे या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून वरील मुदतीत दावा प्राप्त न झाल्यास, असा कोणताही दावा/हक्क/हितसंबंध अस्तित्वात नसल्याचे मानले जाईल व तो मालक व त्यांचे उत्तराधिकारी व स्थानिकांविरुद्ध बंधनकारक राहणार नाही

अनुसूची

तालुका व जिल्हा ठाणे येथील, मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत व ठाणे सब-रजिस्टारच्या कार्यक्षेत्रात असलेल्या खाली नमूदप्रमाणे शेती जमिनीतील अविभाज्य हिस्सा

क्र.	ावाच नाव	नवान सव क्र.	७/१२ प्रमाण क्षत्रफळ (ह.आर.पा. मध्य)
१	मुर्धे	३०/४	०.०५.८०
7	राय	३ ६/ <i>६</i>	0.88.80
ş	मोरवा	४०/२	0.04.30
स्थळ : मुंबई			श्वेता एस. शिवे

दिनांक : १८.०७.२०२५ ॲडव्होकेट. उच्च न्यायालय

राष्ट्रीय कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २ एमटीएनएल भवन, तिसरा मजला, स्ट्रॅंड रोड, अपोलो बंदर, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई -

800 004. मूळ अर्ज क्र.: जअ/३८४/२०२१

युनियन बँक ऑफ इंडिया विरुद्ध

१. सुरेश तिकप्पा गवळी . २. श्री. शिवाजी लक्ष्मण गवळी

3. श्री. रमेश तिप्पण्णा गवली

पितवादी क. २ - रूम क. १०१. सत्य सन्मान प्राईड बिल्डिंग, चिकलोली, अंबरनाथ (पश्चिम) - ४२१५०३ प्रतिवादी क्र. ३ - ए-२८३, सेक्टर २, सिडको कॉलनी, दत्त नेघे कॉलेज, ऐरोली, मुंबई - ४००७०८ ज्या वेळी वरील ओए/३८४/२०२१ हा अर्ज मा. प्रिसायडिंग ऑफिसर यांच्या समोर दिनांक ०१/०२/२०२२

या मा. न्यायाधिकरणाने, तुमच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या (ओए) कर्जवसुली अर्जावर कलम १९(४) अन्वये समन्स/सूचना जारी करण्यास कृपापूर्वक मान्यता दिलेली आहे. सदर अर्ज रु. ५३,०९,८९२/- (रु. त्रेपन्न लाख नऊ हजार आठशे ब्याण्णव रुपये फक्त) इतक्या रकमेच्या वसुलीसाठी दाखल करण्यात आलेला

समन्सची सेवा सामान्य पदतीने होऊ शकली नाही व मा -त्यायाधिकरणाने पर्यायी सेवेचा अर्ज मंजर केलेला आहे कर्ज वसुलीचा अधिकार अधिनियम, १९९३ च्या कलम १९(४) नुसार खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत: (१) समन्सची सेवा झाल्यानंतर ३० (तीस) दिवसांच्या आत अर्जेदारास मागितलेली दिलासा मंजूर होऊ नये, यासाठी कारणे लेखी स्वरूपात दाखल करावीत.

(२) मळ अर्जातील अनक्रमांक ३अ अंतर्गत अर्जदाराने नमद केलेल्या मालमत्ता व संपत्तीखेरीज इतर कोणतीही मालमत्ता किंवा संपत्ती असल्यास, त्याची माहिती खली करावी.

(३) अर्जातील अनुक्रमांक ३अ अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या तारण मालमत्ता किंवा इतर कोणत्यार्ह मालमत्तेच्या व्यवहारास किंवा विल्हेवाटीस आपण प्रतिबंधित राहाल. जोपर्यंत संलग्नतेच्या अर्जाव सनावणी व अंतिम निर्णय होत नाही.

अपल्या व्यवसायाच्या नियमित व्यवहाराखेरीज, तारण हक असलेल्या किंवा मूळ अर्जातील अनुक्रमांक ३अ अंतर्गत नमद व उघड केलेल्या मालमत्ता व संपत्तींची विक्री, भाडेपट्टी किंवा इतर कोणत्याही प्रका हस्तांतरण करणे यास न्यायाधिकरणाची पूर्वमान्यता आवश्यक आहे.

(५)) आपल्या व्यवसायाच्या नियमित व्यवहारात तारण मालमत्ता किंवा इतर मालमत्तेच्या विक्रीतून मिळणाऱ्या करावा लागेल, ज्या संस्थेने त्या मालमत्तेवर तारण हक ठेवलेला आहे.

तसेच, आपण लेखी प्रतिज्ञापत्र दाखल करून त्याची प्रत अर्जदारास द्यावी आणि दिनांक १९/०८/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा. डीआरटी२ समोर हजर राहावे, अन्यथा अर्ज एकतर्फीपणे सुनावणीस घेण्यात येईल व त्यावर निर्णय दिला जाईल.

या न्यायाधिकरणाचा शिक्का व माझ्या स्वाक्षरीसह हे आदेश दिनांक **१७ मे २०२५** रोजी देण्यात येत आहे.



राष्ट्रीय कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २, मुंबई

प्रपत्र क्र. ३ [नियम-१३(१)(ए)पहा]

नोंदणी अधिकारी

कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३) १ला मजला, एमटीएनएल, टेलिफोन एक्सचेंज इमारत, सेक्टर-३० ए, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३.

खटला क्र.: ओए/४७१/२०२४ कर्ज वसूली न्यायाधिकरण (कार्यवाही) रुल्स, १९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम (२ए) सहवाचता ॲक्टच्या कलम १९ च्या

उप-कलम (४) अंतर्गत समन्स युको बँक

विरुद्ध सुभाष खुशबा लोखंडे लोखंडे

(१) सुभाष खुशबा लोखंडे लोखंडे, डी/डब्ल्यू/एस/ओ-खुशबा फ्लॅट क्र. ४०२, तिरुमला सीएचएस, माजीवाडा, ठाणे पश्चिम ठाणे, महाराष्ट्र

४००६०१ ठाणे. महाराष्ट्र-४००६०१. (२) श्रीमती चित्रा सुभाष लोखंडे:- फ्लॅट क्र. ४०२, तिरुमला सीएचएस, माजीवाडा, ठाणे पश्चिम. ठाणे महाराष्ट -४००६०१.

(३) श्रीमती सुचित सुभाष लोखंडे:- फ्लॅट क्र. ४०२, तिरुमला सीएचएस, माजीवाडा, ठाणे पश्चिम, ठाणे महाराष्ट -४००६०१.

(४) बेचर भाऊ पटेल:- फ्लॅट क्र. ५०४, दुर्गा अपार्टमेंट, माजीवाडा, ठाणे ठाणे, महाराष्ट्र-४००६०१.

समन्स

ज्याअर्थी, वरील नमूद ओए/४७१/२०२४ नामदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमोर १x/0//२०२३ रोजी सचीबद केला होता.

न्याअर्थी. नामदार न्यायाधिकरणाने कपावंत होऊन **रु. २५२३८०१/-** च्या कर्जाच्या वस तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९ पोट कलम (४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत:-(i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे

दाखविण्यासाठी: (ii) मळ अर्जाच्या अन. क. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त

अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; (iii) मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या

अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. (iv) तम्ही न्यायाधिकरणाची पर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या

कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. v) व्यवमायाच्या नियमित कामकाजाच्या ओधांत तारण मना किंवा अन्य मना व मिलकृती यांच्या

अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा तुम्हाला <mark>१८/०८/२०२५ <mark>रोजी सकाळी १०.३० वा</mark>. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत</mark> -अर्जदारांना सादर करण्याचे व **रजिस्टारसमोर** हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर

विक्रीतुन रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम

केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. For Paper Book follow the following

Url:https://cis.drt.gov.in/drtlive/paperbook.php?ri-202582920711 माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने हचा दिनांक: ११/०७/२०२५ रोजी दिले.

टीप : जे लागू नसेल ते काढून टाका

समन्स जारी करण्याकरीता प्राधिकृत अधिकारांची स्वाक्षरी डीआरटी-III, मुंबई

(संजय जैसवाल), रजिस्टार.

प्रत्यक्ष भागांच्या हस्तांतरण विनंतीच्या पून्हा दाखल

एफजीपी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: कमर्शिअल युनियन हाऊस,

फोन: +९१२२०७ ०२७३/२२०१ ५२६९;

भागधारकांना सूचना

र्यः , वॉलेस स्ट्रिट, फोर्ट, मुंबई-४००००१

जुलै ०२, २०२५ दिनांकीत सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ सडी/एमआयआरएसडी-पीओडी/पी/ सीआयआर टाखल केले होते त्या प्रत्यक्ष समभागच्या हस्तांतर विलेखाच्या पुन्ह दाखल करण्यासाठी जुलै ०७, २०२५ पासून जानेवारी ०६, २०२६ पर्यंत च्या कालावधी दरम्यान एक विशेष विंडो उघडण्यात येत आहे आणि ज्या दस्तावेज/प्रक्रिया/किंवा अन्य काही उणिवामुळे नाकारले /परत केले /लक्ष दिलेले नाही. ज्या भागधारकांनी मार्च ३९ २०२१ च्या आधीची अंतिम मुदत चुकवली आहे त्यांनी कार्यालय क्र. एस६-२, ६ वा मजला, पिनॅकल पार्क, अहुरा सेंटरच्या बाजूला, ॐ. ९स-५, ५ पा नजाता, तानकरा नक, जहर संदर्भ वा वायुता, महाकालो केव्ह्न् रोड, अंपेरी (पूर्व), मुंबई-४००९६, टेलि. ळ. +९१२२ ६२६३ ८२००, ईमेल आचडी: investors@bigshareonline.com येथे कंपनीचे निबंधक आणि श्रेअर हस्तांतर एजंट विगरशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे गवश्यक दस्तावेज देऊन या सूविधेचा वापर करण्यास प्रोत्साहि

समाटाराजजुरायाणार कॉर्पोरेट ओळक क्रमांक:

एल६५९२१एमएच१९९७पीएलसी१९४५७१ **णीकृत कार्यालयः** २१३, बेझोला कॉम्प्लेक्स, बी विंग, ७१ सायन ट्रॉम्बे रोड, चेंबूर, मुंबई-४०००७१ फोन: +९१-२२-४६०९८६६८/६९

ई-मेल : investors@summitsecurities.net

ात्यक्ष भागांच्या हस्तांतरण विनंतीच्या पुन्हा दाखल

करण्यासाठी विशेष विंडो जुलै ०२, २०२५ दिनांकीत सेबी परिपत्रक ब्र सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी पीओडी/पी/ सीआयआर/ २०२५/९७ ला अनुसरून जे मूळत: एप्रिल ०१, २०१९ पूर्वी प्रत्यक्ष भागाकरिता सुविधा म्हणजे भाग हस्तांतर विलेखाच्या पन्हा दाखल करण्यासार्ठ जुलै ०७, २०२५ पासून जानेवारी ०६, २०२६ पर्यंत च्या कालावधी दरम्यान एक विशेष विंडो उघडण्यात येत आहे आणि ज्या दस्तावेज/प्रक्रिया/किंवा अन्य काही उणिवामुळे नाकारले/परत केले/लक्ष दिलेले नाही. ज्या गगधारकांनी मार्च ३१, २०२१ च्या आधीची अंतिम मुदत चुकवली आहे त्यांनी एमयुएफजी इनटाईम प्रा.लि. सी ०१, २४७ पार्क , एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३ टेलि. क्र. +९१-८१०८११८४८ ईमेल https://web.in.mpms.mufg.com/helpdesk Service Request.html येथे कंपनीचे निबंधक आणि शेअर हस्तांतर एजंटकडे आवश्यक दस्तावेज देऊन या

> समीर सिक्यरिटीज लिमिटेडसाट जीया गंगवार्न

सुविधेचा वापर करण्यास प्रोत्साहित केले जाते.

जाहीर सूचना

माझे अशिल यांनी दिलेल्या माहीतीवरुन ही जाहीर नोटीस देत आहे की, माझे अशिल श्री. सुरेश सुंदर शेट्टी, हे रुम नं.१२, दुसरा मजला, बिल्डींग नं. ११, बी. एम. सी. बिल्डींग, स्किम नं.६, २८८ आर. टी., रावळी कॅम्प, सायन कोळीवाडा, मुंबई ४०००२२ ही मिळकत श्री. हरी बाबाजी महाडिक यांचे नावावरुन स्वतःचे नावे हस्तांतरीत करीत आहे. सदर <mark>श्री. हरी</mark> <mark>बाबाजी महाडिक</mark> यांचे दि. २९/०४/१९६७ रोजी निधन झाले असून त्यांच्या वारसांनी सदर मिळकत दि. ०५/१०/२००६ रोजीच्या प्रतिज्ञापत्राद्वारे माझे अशिल यांना दिलेली आहे. तरी सदर मिळकतीबाबत जर कोणा व्यक्तिचा, संस्थेचा. बॅकेचा किंवा अन्य कोणत्याही कंपनीचा दावा, बोजा, हक्क, अधिकार किंवा हरकत असल्यास माइया खाली पत्यावरती व मा. मालमत्ता अधिकारी, मुंबः महानगरपालिका, एफ / नॉर्थ वॉर्ड, म्युनिसिपल बिल्डींग, भाउ दाजी लाड रोड, माटुंगा, मुंबई ४०००१९ या पत्त्यावरती आपली हरकत १५ दिवसाच्या आत पुराव्यानिशी सादर करावी. अन्यथा सदरहु दावे माझे अशिलावर बंधनकारक राहणार नाहीत.

आकाश एस. कदम वकील उच्च न्यायालय

पत्ता: दुकान नं. १७, साई श्रध्दा को.ऑप.हौ. सोसायटी, जे. आर. बोरीचा मार्ग, सातरस्ता,

जाहीर सूचना

सर्व संबंधित व्यक्तींसह, पर्यावरण गट, स्वयंसेवी संस्था आणि इतरांना याद्वारे सूचित केले जाते की राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण, महाराष्ट्र (पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (भारत) यांनी मेसर्स रहेजा युनिव्हर्सल (प्रा.) लिमिटेड CATO OWNER प्रकाश कॉटन मिल प्रायव्हेट लि. कार्यालय पत्ता: रहेजा सेन्टर पॉईंट, २९४ CST रोड, मुंबई युनिव्हर्सिटीजवळ बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे, सांताक्रूझ ईस्ट, मुंबई-४०००९८ महाराष्ट्र

यांच्या उप-प्लॉट A, सिटी सर्व्हे क्र. ४३४ (जुना सिटी सर्व्हे क्रमांक 1/433, 434, 435, 1/435, 470, 471, 472), शंकर राव नरम पथ, (गोवालिया चाळ लेन) लोअर परळ, मुंबई यथे असलेल्या प्रस्तावित निवासी प्रकल्पाच्या विस्तारासाठी. फाईल क्रमांक: SIA/MH/INFRA2/429841/2023 आणि

EC25B039MH113866 अंतर्गत दिनांक 16/07/2025 रोजी पर्यावरण विषयक मंज्री दिली आहे मंजुरी पत्राची प्रत महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे उपलब्ध आहे आणि http://www.parivesh.nic.in या

संकेतस्थळावरही पाहता येईल. मेसर्स रहेजा युनिव्हर्सल (प्रा.) लिमिटेड CA TO OWNER प्रकाश कॉटन मिल प्रायव्हेट लिमिटेड

रहेजा सेन्टर पॉईंट, २९४ CST रोड, मुंबई युनिव्हर्सिटीजवळ बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे, सांताक्रूझ ईस्ट, मुंबई-४०००९८

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, वरळी, मुंबई - ४०००३०, मार्फत खालील कामांकरीता अनुभवी असलेल्या कंत्राटदारांकडून "नमुना बी - १ आणि नमुना सी पध्दतीची जीएसटी वगळून" ई निविदा मागविर्णेत येत आहेत.

१) ई-निविदा सुचना क्र. बी १ -०२, वर्ष २०२५-२६

'पोलीस अधिकारी मेस वरळी. मुंबई इमारतीच्या पहिल्या ते चौथ्या मजल्यावरील रुमचे अंतर्गत रंगरंगोटी. इलेक्ट्रीकल आणि फर्निचरचे काम इ. गेस्ट रुम व व्यायमशाळा रुम चे रुपांतर योगा रुम मध्ये करणे तसेच स्वागत कक्ष व पोर्चचा विस्तार करणे इ. कामाचे दुरुस्ती व नुतनीकरण करणे"

●ऑनलाईन कोऱ्या ई-निविदा प्रपत्राची रक्कम ःरुपये २३६०/- (१८ टक्के जीएसटी सह ना परतावा योग्य)

●ऑनलाईन बयाणा रक्कम : रुपये २,९७,४००/-

●(कामाची अंदाजित रक्कम जीएसटी वगळून - रु.२,९७,३९,९६३/-)

२) ई- निविदा सुचना क्रं. सी-११ वर्ष २०२५-२०२६

"संचालक, न्याय सहाय्यक प्रयोगशाळा, मुंबई यांचेकरीता कोळेकल्याण, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई सी.टी.एस. क्र. ४३६२ येथे प्रशासकीय व न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा इमारतीची अंतर्गत फर्निचर, विद्युत व इतर कामे तसेच सदर इमारतीभोवती संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे."

•ऑनलाईन को-या ई- निविदा प्रपत्राची रक्कम : रुपये ३,५४०/- (१८ टक्के जीएसटीसह ना परतावा योग्य)

•ऑनलाईन बयाणा रक्कम : ३५,४२,१६८/- रुपये

•(कामाची अंदाजित रक्कम जीएसटी वगळून - रु.३५४२.१७ लक्ष)

कोऱ्या निविदा प्रपत्राची रक्कम व बयाणा रक्कम महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे ऑनलाईन "पेमेंट गेटवे" व्दारेच

को-या ई-निविदा व नकाशे यांची नक्कल (Downloading) करणे / विक्रीकरण <u>https://mahatenders.gov.in/nicgep/app</u> या

संकेतस्थळावर दिनांक १८/०७/२०२५ रोजी १७.३० वाजलेपासून उपलब्ध होतील संपर्कसाठी दुरध्वनी क्र. (help desk no.) ०१२०-४००१००२ /००५, ०१२०-४४९ ३३९५

रा. मो. गोसावी मुख्य अभियंता म.रा.पो.गृ. व क.म.मर्या., मुंबई.



ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा. बँक ऑफ इंडिया इमारत. १ला मजला.

एस. व्ही. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००५८. दूर. क्र. २६२१०४०६/०७ ई-मेल : asset.mnz@bankofindia.co.in

कब्जा सूचना (नियम ८(१))(स्थावर मिळकतीकरिता) ज्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकार **बँक ऑफ इंडिया**चे प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ११.०६.२०२४ दिनांकित मागणी सूचना जारी केल्या आणि oc.o७.२o२४ रोजी द फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्ती या वत्तपत्रांमध्ये प्रकाशित करून कर्जदार/हमीदार- मे गोपाळ कृष्ण पेपर्स प्रायव्हेट लिमिटेड, श्री अरुण कुमार जैन, श्री अनुभव जैन, श्री प्रकाश पांडे, श्र जयंत माँजरेकर, मे. जीकेपी कंपोझिट्स लिमिटेड आणि मे. गोपाळ कृष्ण पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड यास सदर सूचनेतील एकुण नमूट् रक्कम रु. १,७०,३५,०३४/ – (रूपये एक कोटी सत्तर लाख पस्तीस हजार चौतीस मात्र) आणि त्यावरील व्याज १५.०५.२०२४ पासून परत करण्याचे आवाहन करणारी मागणी सूचना जारी केली आहे. या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत कर सांगितले होते.

कर्जदार/हमीदार रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनते याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष **कब्जा** सदर अधिनियमच्या कलम १३च्या उपकलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ अन्वये ह्या **१७ जुलै, २०२५** रोजीस घेतला. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, १९ वे न्यायालय, एस्प्लेनेड, मुंबई यांनी कायदा २००२ च्या कलम १४ सरफैसी ॲक्ट **२००२ च्या सी.सी. क्र १५/एसए/२०२५ अंतर्गत दिनांक: १५.०५.२०२४** मध्ये दिलेल्या आदेशानुसार

विशेषत: कर्जदार/कर्जदार सुरक्षित आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशं कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **बँक ऑफ** इंडियाकरिता रक्कम रु. १,७०,३५,०३४/ – अधिक त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात सदर **सरफैसी** ॲक्टच्या कलम १३ चे उप-कलग

(८) च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. * * *स्थावर मिळकतीचे वर्णन * * * २०४- बी बजसन्स इंडस्ट्रीज इस्टेट, कार्डिनल ग्रेशियस रोड, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००९९येथे स्थित या मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग जे मे. गोपाळ कृष्णा पॅकेजिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड

तिनांक: १७.०७.२०२५ प्राधिकत अधिकारी ठिकाण: अंधेरी पूर्व बँक ऑफ इंडिय

CITIZENCREDIT CO-OPERATIVE BANK LTD (A Scheduled Multi-State Bank) नोंदणीकृत कार्यालयः सिटिझनक्रेडिट सेंटर, सीटीएस नं. २३६ मार्वे रोड, ऑरलेम, मालाड (प.), मुंबई-४०० ०६४.

ज्याअर्थी, सिटिझनक्रेडिट को—ऑपरेटिव्ह बॅंक लि. चे प्राधिकत अधिकारी म्हणन असलेल्या निम्नस्वाक्षरीकारानी सेक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ यासह वाचलेल्या कलम १३(१२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराच्या सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (२००२ चा ५४) अतर्गत खालील तारणेकर्ता / कर्जदार / जामिनदार, मेंसर्स रोशनी विनाईल इंडस्ट्रीज (प्रोप्राः श्रीमती रत्ना शांतीलाल पटेल) रोख जमा खाते क्र. १०३०६५००१००००७, गर्व्हर्नमंट एमेर्जन्सी क्रेडीट लिमिट (जीइसीएल) खाते क्र. १०३०३६४७१००००१ आणि मालमतेवर कर्ज खाते क्र. १०३०३६८५१०००००४, श्री. तनय अल्पेश मेहता आणि श्री. अल्पेश महसुखलाल मेहता, श्री. . शातीलाल हंसराज पटेल, श्री. सुरेंद्र हंसराज पटेल आणि श्री. वसंत हरिराम गंजारा यांच्यावर उक्त स्वीकृतीच्या तारखेपासून ६० दिवसाच्या आत प्रदानाच्या तारखेपयंत निघालेले आणि निघावयाचे सर्व किमंत आकार व खर्च आणि संविदात्मक दरातील पढील व्याजासह एकत्रीत ३१/१०/२०२४ रोजी प्रमाणे देय व्याज अधिक मुद्दल रक्कम रु. २,११,०५,९५९.५० (रुपये दोन करोड अकरा लाख पाच हजार नज्ञे एकोणसाठ आणि पैसे पन्नास) असलेल्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्याकरिता उक्त कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत दिनांकित ०४/११/२०२४ मागणी सूचना नेर्गमित करण्यात आली आहे.

4 ताबा सूचना 🖣

यावरील नमूद केलेले तारणकर्ता / कर्जदार / जामिनदार रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरले आहेत, याद्वारा कर्जदार तसेच आम जनतेस सूचना देण्यात येते की निम्नरवाक्षरीकारानी आज दिनाक १४ जुलै २०२५ रोजी सेक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ यासह वाचलेल्या उक्त कायद्याच्या कलम १३ च्या पोट— कलम (४) अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांच्या अमलबजावणीत याखाली वर्णिलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे.

विशेषकरुन तारणकर्ता / कर्जदार / जामिनदार आणि आम जनतेस याद्वारा सावध करण्यात येते की त्यांनी मालमत्तेशी कोणताही व्यवहार करु नये आणि मालमत्तेशी केलेला कोणताही व्यवहार प्रदानाच्या तारखेपर्यंत ०१/११/२०२४ च्या प्रभावापासून निघणारे आणि निघालेली सर्व किंमत, आकार व खर्च इ. तसेच संविदात्मक दरात अधिक व्याजासह एकत्रीत ३१/१०/२०२४ रोजी प्रमाणे देणी असलेल्या रु. २.११.०५.९५९.५० (रुपये दोन करोड अकरा लाख पाच हजार नऊशे एकोणसाठ आणि पैरे पन्नास) या रकमेकरिता सिटिझनक्रेडिट को—ऑपरेटिव्ह बॅंक लि. च्या आकाराच्या विषयाधीन असेल. सरक्षित[ं] मत्तेच्या विमोचनाकरिता वेळोवेळा उपलब्ध असलेल्या कायद्याच्या कलम **१३** च्या पोट-कलम (c) च्या तरतुदीकडे कर्जदाराचे लक्ष्य वेधीत आहेत.

<u>मालमत्तेचे वर्णन</u> फ्लॅट क्र. ६०५, ६वा मजला, मानसरोवर येथील श्री. मानसरोवर सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड, पोद्दार बाग, एम जी रोड, सीटीएस क्र. ११९२–ए, कांदिवली पश्चिम, मुंबई – ४०० ०६७. (श्री. तनय अल्पेश मेहता आणि श्री. अल्पेश महसुखलाल मेहता याच्या मालकीचे).

प्राधिकृत अधिकारी सिटिझनक्रेडिट को—ऑपरेटिंव्ह बँक लि.

सार्वजनिक सूचना

ही नोटीस सर्वसामान्य जनतेस दिली जाते की, माझ्या अशिल श्रीमती गुणवंती करमशी सोता या मुलुंड अजन्ता मुरार को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड (नोंदणी क्र. बीओएम/एचएसजी/ ६१३७ / वर्ष १९८० दिनांक ३१/०७/१९८०) (यापुढे ''सदर सोसायटी'' म्हणून उल्लेखित) या सोसायटीच्या ''अजन्ता अपार्टमेंट्स'' नावाच्या इमारतीतील -व्हिंग, तिसऱ्या मजल्यावर स्थित फ्लॅट क्र. १३ (यापुढे ''सदर परिसर'' म्हणून उल्लेखित) या निवासी सदनिकेच्या पूर्ण व निर्विवाद मालक आहेत. त्यांच्याकडे सदर सोसायटीचे प्रत्येकी रु. ५०/- किंमतीचे पाच पूर्णपणे भरलेले शेअर्स, डिस्टिंक्टिव्ह क्रमांक ४६ ते ५० (दोन्ही समाविष्ट), शेअर प्रमाणपत्र क्र. १० अन्वये आहेत (यापुढे ''सदर शेअर्स '' म्हणून उल्लेखित) सदर बाबत उपलब्ध असलेला दस्तऐवज म्हणजे दि. ०३ मे १९९० रोजी श्री. भरतकमार बाबलदास शहा व श्रीमती वसधा भरतकमार शहा आणि श्रीमती गुणवंती करमशी सोता (माझ्या अशिल) यांच्यामधील करार आहे. सदर करार दिनांक ०३ मे १९९० पूर्वीचे सर्व मूळ करार/कागदपत्रे/हक्कपत्रे/दस्तऐवज हरवलेले किंवा गहाळ झालेले आहेत, व प्रयत्नपूर्वक शोध घेतल्यानंतरही मिळालेले नाहीत.

कोणतीही व्यक्ती/बँक/वित्तीय संस्था जर सदर करार दिनांक ०३ मे १९९० पूर्वीच्या मूळ कागटपत्रांची /टस्तुऐवजांची मालकीत असेल किंवा सटर सट्टिकेवर किंवा तिच्या के भागावर विक्री, देवाणघेवाण, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, लिव्ह ॲण्ड लायसन्स, मार्गहक्क, हक्कमार्ग, भाडेकरू हक्क, ताबा, सुपूर्तता, तारण, वारसा, मूळ मालक, मृत्युपत्र, उत्तराधिकार, भेट, हक, शुल्क, देखभाल, ट्रस्ट, मूळ हक्कपत्रांचा ताबा किंवा अडथळा, कौटुंबिक तडजोड/व्यवस्था, न्यायालयीन आदेश/डिक्री/प्राधिकृत आदेश, करार/विकास हक्क किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाचा हक्क, स्वारस्य, दावा किंवा मागणी असल्यास, त्यांनी तो दावा लेखी स्वरूपात आवश्यक पुराव्यांसह खाली नमूद केलेल्या पत्त्यावर १४ (चौदा) दिवसांच्या आत मला कळवावा. जर वरील मुदतीत असे कोणतेही दावे किंवा मागण्या प्राप्त झाल्या नाहीत, तर असे समजले जाईल की सदर सदनिकेबाबत कोणताही दावा अस्तित्वात नाही, व अशा दावे /मागण्या त्यागलेल्या व अमान्य केलेल्या मानल्या जातील आणि सदर सदिनकेच्या मालकी हक्कास निर्विवाद, विक्रीयोग्य आणि अडथळारहित असे मानले जाईल. मुंबई, दिनांक: १८ जुलै २०२५

> सही/-विकास ठक्कर ॲडव्होकेट, हायकोर्ट

> > ... अर्जदार

. प्रतिवादी

४०१/४०२, साईनाथ हाऊस, बी.पी.एस. क्रॉस रोड क्र. १, शॅरॉन स्कूलजवळ, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०० ०८०.

प्र.क्र.-१२ राष्ट्रीय कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २ . एमटीएनएल भवन, तिसरा मजला, स्ट्रॅंड रोड, अपोलो बंदर, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४००००५

मूळ अर्ज क्र. ओए/३८५/२०२१

युनियन बँक ऑफ इंडिया अनिल रघुनाथ सावंत प्रतिवादी - १) अनिल रघुनाथ सावंत, फ्लॅट क्र. बी-५०२, वरद विनायक टॉवर को-ऑपरेटिव्ह

हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. ४९, सेक्टर १०, कामोठे, नवी मुंबई - ४१०२०९. ज्या वेळी वरील **ओए/३८५/२०२१** हा अर्ज मा. प्रिसायडिंग ऑफिसर यांच्यासमोर दिनांक ०१/०२/२०२२ रोजी सुनावणीस लागला होता.

या मा. न्यायाधिकरणाने (ओए) या अर्जावर, ज्यामध्ये तुमच्याविरुद्ध रु. १४,९६,४६४.८०/- (रु. चौदा लाख शाण्ण्व हजार चारशे चौसष्ट रुपये पैसे ऐंशी फक्त) कर्ज वसुलीसाठी दाखल केला आहे, कलम १९(४) अन्वये समन्स/सूचना जारी करण्यास कृपापूर्वक मान्यता दिली आहे.

समन्सची सेवा सामान्य पद्धतीने होऊ न शकल्यामुळे, मा. न्यायाधिकरणाने पर्यायी सेवेसाठी अर्ज मंजूर केलेला आहे.

कर्ज वसुलीचा अधिकार अधिनियम, १९९३ च्या कलम १९(४) अन्वये खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत :

(१) समन्स प्राप्त झाल्यानंतर ३० (तीस) दिवसांच्या आत दाखल करण्यात आलेला दावा मंजूर होऊ

मूळ अर्जातील अनुक्रमांक ३अ मध्ये अर्जदाराने नमूद केलेल्या मालमत्ता आणि संपत्तीशिवाय

इतर मालमत्तांची किंवा संपत्तीची सविस्तर माहिती खुली करावी. अर्जामधील अनुक्रमांक ३अ अंतर्गत नमूद असलेल्या तारण मालमत्ता व अन्य मालमत्ता व संपत्तींच्या व्यवहारापासून किंवा विक्रीपासून वाचविण्यात येत आहे, जोपर्यंत संलग्नतेच्या


अर्जावर अंतिम सुनावणी व निर्णय होत नाही तोपर्यंत. युक्तीच्या व्यावसायिक व्यवहाराव्यतिरिक्त, कोणतीही मालमत्ता, जी सुरक्षा हक्काखाली आहे किंवा मूळ अर्जातील अनुक्रमांक ३अ अंतर्गत नमूद आहे, ती विक्री, भाड्याने देणे किंवा अन्य कोणत्याही प्रकारे हस्तांतरित करण्यास मनाई करण्यात येते, जोपर्यंत मा. न्यायाधिकरणाची

तुम्ही युक्तीच्या व्यावसायिक व्यवहारात सुरक्षित मालमत्ता अथवा इतर मालमत्तेची विक्री

केल्यास, त्याचे उत्पन्न संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवावे, जी त्या मालमत्तेवर सुरक्षा

हक्क ठेवून आहे, आणि त्या उत्पन्नाचा लेखाजोखा द्यावा लागेल. तुम्हाला लेखी उत्तर द्यावे लागेल, त्याची प्रत अर्जदारास देण्यात यावी आणि **दिनांक १९/०८/२०२५** <mark>रोजी सकाळी ११.०० वाजता</mark> डीआरटी-२ समोर प्रत्यक्ष हजर राहावे, अन्यथा अर्जाची सुनावणी व निर्णयाची प्रक्रिया तुमच्या अनुपस्थितीत राबविण्यात येईल.

या न्यायाधिकरणाचा शिक्का व माझ्या स्वाक्षरीसह हे आदेश **दिनांक १५ मे २०२५** रोजी देण्यात येत आहे



नोंदणी अधिकारी राष्ट्रीय कर्ज वसुली न्यायाधिकरण-२, मुंबई



हनी ट्रॅप प्रकरणामुळे शासकीय गोपनीयता धोक्यात

अंबादास दानवे यांचा आरोप

मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हनी ट्रॅप प्रकरणाचे पडसाद गुरुवारी विधान परिषदेत उमटले. या प्रकरणामुळे शासकीय गोपनीयता ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. यावर सभापती राम शिंदे यांनी सरकारने या प्रकरणाची नोंद घ्यावी असे निर्देश दिले.

दानवे यांनी २८९ अन्वये हा मुद्दा उपस्थित करत सभागृहात चर्चेची मागणी केली. दानवे म्हणाले की, मागील काही महिन्यांत ठाणे, घटना योग्य नाहीत.

मुंबर्ड : राजकीय नेते, आजी-माजी नाशिक आणि पुणे अशा ठिकाणी हनीट्रॅपमध्ये अडकल्याने या प्रकरणांची पोलीस चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली असे ट्रॅपिंग करणाऱ्यांना पकडण्यात आले होते. हनी ट्रॅपमुळे राज्याची प्रशासकीय स्तरावरील गुप्त माहिती व महत्त्वाच्या फाइल बाहेर गेल्याची माहिती आहे.

> दानवे म्हणाले की, हनीट्रॅपमध्ये अडकलेल्यांमध्ये काही राजकीय नेत्यांचेही नाव घेतले जात आहे. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून काही प्रशासकीय लाभ घेतल्याची शक्यता आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा



हनी ट्रॅपची चौकशी खरोखरच सुरू आहे का ?

सरकारी कामकाजातील गुप्तता सरकारी फाइल्स बाहेर गेल्याची चर्चा आहे . सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे योग्य नाही . त्यामुळे हनी ट्रॅपची चौकशी खरोखरच सुरू आहे का ? असा प्रश्न दानवे यांनी सरकारला

महाराष्ट्रात तुकडेबंदी कायदा रद्द

एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या जिमनींना कायदेशीर मान्यता



मुंबई : १ जानेवारी २०२५ चौरस हजार फुटांवरील जिमनींना आता राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत १९४७ चा तुकडेबंदी कायदा रद्द केला असून यासोबतच, कृत्रिम वाळू (एम-सँड) धोरण आणि गौण खनिज चोरीविरुद्ध कार्यपद्धती (एसओपी) तयार असल्याची मंत्री महसूल चंद्रशेखर

एम-सँड धोरणाला गती

राज्यात कृत्रिम वाळूच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ५० नवीन क्रशर उभारण्याचे नियोजन आहे . एम-सँडला उद्योगाचा दर्जा देण्यात आला असून, यामुळे उद्योगांना सर्व सुविधा उपलब्ध होतील. रॉयल्टी ४०० रुपये प्रति ब्रासवरून २०० रुपये करण्यात आली आहे . उद्योगमंत्र्यांच्या सहकार्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत बैटका घ्याव्यात, असे आवाहन बावनकुळे यांनी केले .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय क्षेत्रातील अनधिकृत तुकड्यांना अधिकृत करण्यासाठी पुढील १५ दिवसांत अपर मुख्य सचिव (महसूल) आणि संबंधित अधिकाऱ्यांद्वारे एसओपी तयार केली जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.

बावनकुळे यांनी निवेदनाद्वारे एनडीझेड क्षेत्रात कांदळवनांचा त्यांनी व्यक्त केला.

नाश आणि बनावट नकाशांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, याबाबत महसूल विभागाने घेण्यात आला आहे. रहिवासी कठोर कारवाई केली असून, याची सविस्तर माहिती सभागृहात सादर करण्यात आली आहे. महसूलमंत्री बावनकुळे यांनी शासनाच्या पारदर्शी आणि गतिमान कार्यपद्धतीवर भर दिला आहे. या निर्णयांमुळे शेतकरी, रहिवासी आणि उद्योजकांना मोठा मुंबईतील सीआरझेड आणि दिलासा मिळेल, असा विश्वास

राज्यात सत्ताधारी टॉवेल-बनियन गँगचा धुमाकूळ

वडेट्टीवार यांची अंतिम आढवडा प्रस्तावात सरकारवर टीका

परभणी येथे संविधानाच्या

हत्या झाली. श्वसनाचा आजार

असल्याने मृत्यू झाल्याची माहिती

दाखल करण्याचे आदेश दिले

कारवाई करणार असा प्रश्न

वडेट्टीवार यांनी विधानसभेत

सरकार आता काय

आहेत,

उपस्थित केला.

मुंबई : पुण्यात कोयत्या गँगने हे एक सुसंस्कृत राज्य होते पण धुमाकुळ घातला होता, पण आज आपल्या राज्याची ओळख दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची टॉवेल शेतकरी आत्महत्या आणि ड्रग्समुळे बनियन गॅग आता कार्यरत झाली होते आहे. भाजपचे ज्येष्ठ आमदार आहे. त्यांच्या मनासारखे नाही झाले सुधीर मुंगटीवार यांनी सांगितले की की ते ठोसे देतात. जेवण चांगले राज्यात ११ हजार काटाच ड्रग्ज मिळाले नाही म्हणून मारहाण केली. आणि १० हजार कोटींचे सिंथेटिक असेच गळकी एसटी बघुन इंग्स सापडले आहेत. हे फक्त परिवहन मंत्र्यांचे काय करायचे? हिमनगाचे टोक आहे. सत्ताधारी निकृष्ट बांधकाम करणाऱ्या आमदार ही माहित देत आहे म्हणजे मंत्र्यांचे, दवाखान्यात औषध नाही किती गंभीर स्थिती राज्यात आहे, मिळाले की आरोग्य मंत्र्याला हा याची कल्पना येईल, असे न्याय लागू करायचा का? राज्यात वडेट्टीवार म्हणाले. कुठलेही काम करायचे तर २० टक्के कमिशन देणे गरजेचे असून आंदोलनात सहभागी झालेल्या हे सरकार कमिशनचे सरकार आहे, सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाची अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ

नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ठोश्याचे राज्य झाले आहे. महाराष्ट्र

पावसाळी अधिवेशनात अंतिम सरकारने सभागृहात दिली. पण आठवडा प्रस्तावावर बोलताना आता कोर्टीने पोलिसांवर गुन्हे वडेट्टीवार यांनी सरकारच्या कामकाजावर टीका केली. हे

सार्वजनिक सूचना

मी, रवींद्र गजानन गुडेकर, कै. श्री गजानन सुभानराव गुडेकर यांचा मुलगा, पत्ता - डी/५, प्लॉट नं. १४६, साईधाम सहकारी गृहनिर्माण संस्था लि., आरएससी ३५, गोराई २, मंगलमूर्ती हॉस्पिटल जवळ, बोरिवली (पश्चिम), मुंबई -४०००९२, सर्वसामान्य जनतेला या नोटिसीद्वारे कळवतो की माझे वडील कै. श्री गजानन सुभानराव गुडेकर यांचे दिनांक ०६ ऑक्टोबर २०२० रोजी निधन झाले आहे.

आम्ही त्यांच्या मृत्यू प्रमाणपत्नासाठी यापूर्वी अर्ज केला नव्हता. आता आम्ही **तहसीलदार** तथा कार्यकारी दुंडाधिकारी कार्यालय, बोरिवली येथे त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

या मृत्यू प्रमाणपत्न जारी करण्याबाबत कोणालाही काहीही हरकत असल्यास, त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ८ (आठ) दिवसांच्या आत त्यांच्या हरकती लेखी स्वरूपात संबंधित कागदुपतांसह खालील पत्त्यावर येथे सादर कराव्यात. त्यानंतर कोणत्याही हरकतींचा विचार केला जाणार नाही.

तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, दुसरा मजला, तहसीलदार इमारत, डॉ. न. रा. करोडे मार्ग, एस. व्ही. रोड, नाटकवाला लेन, मेघदूत, हरी ओम नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०००९२.

(कै. श्री गजानन सुभानराव गुडेकर यांचे पुत्र) स्थळ : मुंबई दिनांक : १८ जुलै, २०२५

रवींद्र गजानन गुडेकर

'महाराष्ट्र २० टक्के कमिशनचे राज्य

मुंबईत मार्कोस्क्रन आणि संलग्न कंपन्यांकडून ७०० किमी हुन अधिक बेकायदेशीर ऑप्टिकल फायबर केबल टाकली, त्यात ७०० कोटींचा महसूल बुडवण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी वडेट्टीवर यांनी केली . प्रत्येक ठिकाणी टेंडर मॅनेज केले जात आहे. २० टक्के कमिशन दिल्याशिवाय काम होत नाही, मुख्यमंत्री साफसफाई करणार का? शालार्थ पोर्टल माध्यमातून जी शिक्षक भरती झाली त्यात घोटाळा झाला आहे . प्रत्येक शिक्षकाकडून ३० लाख घेण्यात आले पण एकाही संस्था चालकावर कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणात नीलेश वाघमारे सूत्रधार आहे पण सरकारच्या मर्जीमुळे तो अजूनही सापडत नाही . एका मंत्र्याची कृपादृष्टी असल्याने त्याला अभय मिळाले आहे असा आरोप वडेट्टीवार

वांद्रे (पश्चिम) शाखा: ६, मेघदत जंक्शन ऑफ टर्नर रोड बैंक ऑफ़ बड़ीदा आणि लिकिंग ग्रेड, बाई (पश्चिम), मुंबई- ४० टेली. २२२६४२६८६३, २६४१४२५९/२६४३ ई-मेल : bandra@bankofbaroda.com आणि लिंकिंग रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई- ४०००५० टेली. २२२६४२६८६३, २६४१४२५९/२६४२१६५३

यांनी केला.

अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा कलम १३(१२) प्तहवाचता नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून **दिनांक २.०२.२०२३** रोजी एव मे. आर्यदीप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, हमीदार श्री. अजित गणेश कुलकर्णी आणि श्री. सय्यद

मोहम्मद हसैन यांना सूचनेत नमूद केलेली रक्कम म्हणजेच ३०.०१.२०२३ रोजीप्रमाणे रु

७.६१.१४.२१२.७८/- (रुपये सात कोटी एकसष्ट लाख चौदा हजार दोनशे बारा आणि

अठ्याहत्तर पैसे मात्र) एकत्रित सह **३१.०१.२०२३** पासून प्रदानाच्या तारखेपर्यंतचे सांपार्श्विक दराने

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता मात्र) परिशिष्ट IV [नियम ८(१)]

त्यावरील पुढील व्याज अधिक परिव्यय, प्रभार आणि खर्चाची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून किमेची परतफेड करण्यात कर्जदार/गहाणखत/हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णन मिळकतीचा **प्रत्यक्ष कब्जा** सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्य नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून दिनांक ह्या **८ जुलै २०२५**

रोजी घेतला. विशेषत: कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उत्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **बँक ऑफ बडोदा** वांदे पश्चिम शाखेकडून रक्कम रु. ७,६१,१४,२१२.७८/ - (रुपये सात कोटी एकसष्ट लाख चौदा हजार <mark>दोनशे बारा आणि अठ्याहत्तर पैसे मात्र)</mark> एकत्रित सह ३१.०१.२०२३ प्रदानाच्या तारखेपर्यंतचे प्तांपार्श्विक दराने त्यावरील पुढील व्याज अधिक परिव्यय, प्रभार आणि खर्चाच्या भाराअधीन राहील. तारण मत्ताच्या विमोचनाकरिता सुरक्षित मिळकत परत करण्यासाठी. उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दोनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकती वर्णन : गृहकर्ज मिळकत फ्लॅट क्र. :- ४०२, ४०३, ५०३ ३०२, ३०३, आणि २०४ पुनर्विकसित इमारत साई विश्राम जमीन सर्वेक्षण क्रमांक १३८, हिस्सा क्रमांक १, संबंधित सीटीएस क्रमांक ७७२/ए, गाव एकसर, कांदरपाडा, दहिसर (पश्चिम) मुंबई-४०००६८ च्या त्या सर्व भाग आणि विभागावर बांधकामित

सही/-मुख्य व्यवस्थापक, प्राधिकृत अधिकारी दिनांक: ०८.०७.२०२५ ठिकाण : मुंबई